



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ४, अंक - ७]

शुक्रवार, ३ जुलै २०१५ / आषाढ १२, शके १९३७

[पृष्ठे ४

असाधारण क्रमांक ७

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

क्रमांक नआ/वै/१५०/२०१५.— राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५, दिनांक २८ एप्रिल २०१५ लागू करण्यात आलेला आहे. सदरहू अध्यादेश निर्गमित करण्यामागे सार्वजनिक प्राधिकरणाने त्या पुरवीत असलेल्या सेवा अधिनियमांतर्गत अधिसूचित करून त्याप्रमाणे संबंधित सेवा पुरविणे आवश्यक आहे. यामध्ये महानगरपालिका या नागरी स्थानिक संस्थांचा समावेश आहे. नागरी संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांपैकी नागरिक केंद्रबिंदू मानून, नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आवश्यक असणाऱ्या व ज्या लोकसेवांचा जास्तीतजास्त फायदा घेतलेला आहे व ज्या सेवा महत्वाच्या आहेत, अशा सेवा अध्यादेशाच्या कलम ३ अनुसार अधिसूचित करण्याबाबत महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक एमसीओ-२०१५/प्र.क्र. १८९/नवि-१४, दिनांक २३ जून २०१५ ने शासन निर्णय घेतलेला आहे.

मा. शासन निर्णयाच्या सहपत्र "अ" मध्ये नमूद केलेल्या एकूण १५ सेवा महानगरपालिकेने अध्यादेशाच्या कलम ३ अनुसार अधिसूचित करावयाच्या आहेत. त्यानुसार सोलापूर महानगरपालिका, सहपत्र "अ" महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५, कलम ३ अन्वये लोकसेवेची सूची, आवश्यक कागदपत्रे, फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी व द्वितीय अपिलीय प्राधिकारी खालीलप्रमाणे जाहीर करीत आहे.--

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक एमसीओ-२०१५/प्र. क्र. १८९/नवि-१४, दिनांक २३ जून २०१५ चे

सहपत्र "अ"

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवांचा तपशील)

अ. क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	फी रु.	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज	३०	३ दिवस	आरोग्य निरीक्षक तथा उपनिवंधक.	आरोग्याधिकारी	सहायक आयुक्त (महसूल).	

सहपत्र "अ"--चालू

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५

१	२	३	४	५	६	७	८
२	मृत्यु प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	३०	३ दिवस आरोग्य निरीक्षक तथा उपनिबंधक.	आरोग्याधिकारी	सहायक आयुक्त (महसूल).	
३	विवाह नौदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तव्याचा पुरावा ३. वयाचा पुरावा ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र ५. ९० दिवसानंतर नौदणी असल्यास स्वयंघोषणापत्र.	विवाहानंतर ३ महिन्यांचे आत रु. ६५ दोन वर्षांपर्यंत रु. २६५ व दोन वर्षांचे पुढे रु. ७६५.	३ दिवस विभागीय अधिकारी क्रमांक १ ते ८	(१) विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ४, सहायक आयुक्त (महसूल), (२) विभागीय कार्यालय क्रमांक ५ ते ८ सहायक आयुक्त (सर्वसाधारण).	उपायुक्त	
४	मालमत्ता कर उतारा देणे.	विहित नमुन्यातील अर्ज	५५	३ दिवस अभिलेखपाल	सहायक आयुक्त (महसूल).	उपायुक्त	
५	थकबाकी नसल्याचा दाखला देणे.	विहित नमुन्यातील अर्ज	११०	३ दिवस (१) कर आकारणी व कर संकलन प्रमुख. (२) कार्यालय अधीक्षक (हड्डवाढ). (३) आकारणी व वसुली अधिकारी (गवसु) (४) स्थानिक संस्था कर निर्धारक व समाहारक अधिकारी.	सहायक आयुक्त (सर्वसाधारण).	उपायुक्त	
६	(अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नौद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत/बक्षीसपत्र/वाटणीपत्र व इतर).	खरेदी किमतीच्या मोबदला रकमेवर १ टक्का, किंमत नौद नसल्यास बाजारमूल्यावर १ टक्का.	१५ दिवस (१) कर आकारणी कर व संकलन प्रमुख (२) कार्यालय अधीक्षक (हड्डवाढ). (३) आकारणी व वसुली अधिकारी (गवसु).	सहायक आयुक्त (सर्वसाधारण)	उपायुक्त	
	(ब) वारसाहकगाने मालमत्ता हस्तांतरण नौद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. वारसाहकक प्रमाणपत्र	५००	१५ दिवस (१) कर आकारणी कर व कर संकलन प्रमुख. (२) कार्यालय अधीक्षक (हड्डवाढ). (३) आकारणी व वसुली अधिकारी (गवसु).	सहायक आयुक्त (सर्वसाधारण)	उपायुक्त	
७	झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा. ३. मोजणी नकाशा/सिटी सर्व्हे नकाशा.	५०	७ दिवस संबंधित अवेक्षक	सहायक अभियंता, नगर रचना कार्यालय.	संचालक,	
८	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा. ३. मोजणी नकाशा/सिटी सर्व्हे नकाशा.	७५	३ दिवस संबंधित अवेक्षक	सहायक अभियंता, नगर रचना कार्यालय.	संचालक, नगर रचना.	

सहपत्र "अ"--चालू
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५

१	२	३	४	५	६	७	८
९	बांधकाम परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तुविशारदाचा दाखला व वापरानुसार ३. मालकीहक्काची कागदपत्रे. ४. बांधकाम आराखडा नकाशा-५ प्रती. ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत	जागेचे क्षेत्र वापरानुसार ठरविण्यात आलेले दर	६० दिवस संबंधित अवेक्षक		उपअभियंता (बांधकाम परवानगी विभाग).	नगर अभियंता
१०	जोते प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	२५० चौ. मी. पर्यंत रु. ५०० व २५१ चौ. मी.	१५ दिवस संबंधित अवेक्षक		उपअभियंता (बांधकाम परवानगी विभाग).	नगर अभियंता
११	भोगवटा प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र. ३. जोते प्रमाणपत्र ४. घरमालक/वास्तु-विशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	२५० चौ. मी. पर्यंत रु. ५०० व २५१ चौ. मी.	३० दिवस संबंधित अवेक्षक		उपअभियंता (बांधकाम परवानगी विभाग).	नगर अभियंता
१२	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	अर्ज फी. २५ कोटेशन, अनामत व मीटर चार्ज नळाचे आकार मानानुसार राहतील.	१५ दिवस अवेक्षक, विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८, १/२ इंची व ३/४ इंची नळ-	१५ दिवस अवेक्षक, विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८, १/२ इंची व ३/४ इंची नळ-जोडणीसाठी.	विभागीय अधिकारी, विभाग क्रमांक १ ते ८.	उपअभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय
१३	जलनिःसारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला.	अर्ज फी. २५ जोडणी फी आकार-मानानुसार राहतील.	१५ दिवस अवेक्षक, विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८.	१५ दिवस अवेक्षक, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय, १ इंची व त्यापुढील नळ-जोडणीसाठी.	उपअभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय अभियंता कार्यालय.	सार्वजनिक आरोग्य अभियंता
१४	अग्निशामन नाहरकत दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबतची रूपरेषा ५. कॅपिटेशन फी	महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना, अधिनियम, २००६ अन्वये महानगपालिके-करिता विहित केलेली फी	७ दिवस सहायक अधीक्षक, अग्निशामक दल	७ दिवस सहायक अधीक्षक, अग्निशामक दल	अधीक्षक, अग्निशामक दल	उपायुक्त

सहपत्र "अ"--चालू

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५

१	२	३	४	५	६	७	८
१५	अग्निशामन अंतिम नाहरकत दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला. ३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. अग्निशामन यंत्रणा उभारणी केलेचे प्रमाणपत्र ५. लायसन्स एजन्सी यांचे नमुना अ प्रमाणपत्र ६. विकसक/सोसायटी यांचे अग्निशामन सुरिथतीत ठेवणेचे हमीपत्र	१०००	१५ दिवस सहायक अधीक्षक अग्निशामक दल	अधीक्षक, अग्निशामक दल	उपायुक्त	

वि. ना. काळम,

आयुक्त,

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

सोलापूर, १ जुलै २०१५.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI RUPENDRA DINESH MORE,
 PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON
 COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006. EDITOR : SHRI RUPENDRA DINESH MORE.



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १३, अंक - ०६ |

शनिवार, सप्टेंबर १४, २०२४ / भाद्र २३, शके १९४६

[पृष्ठे ०९]

असाधारण क्रमांक ०६

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त यांजक डॉन

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक सआस/कक्ष-१/आस्था-७/लोक/२१/२०२४.— राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ दिनांक २८ एप्रिल २०१५ लागू करण्यात आलेला आहे. सदरहू अध्यादेश निर्गमित करण्यामागे सार्वजनिक प्राधिकरणाने यापूर्वी असलेल्या सेवा अधिनियमांतर्गत अधिसूचित करून त्याप्रमाणे संबंधित सेवा पुरविणे आवश्यक आहे. त्यामध्ये महानगरपालिका या नागरी स्थानिक संस्थांचा समावेश आहे. नागरी संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांपैकी नागरिक केंद्रबिंदू मानून, नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आवश्यक असणाऱ्या व ज्या लोकसेवांचा जास्तीत जास्त फायदा घेतलेला आहे व ज्या सेवा महत्वाच्या आहेत, अशा सेवा अध्यादेशाच्या कलम ३ (अ) नुसार अधिसूचित करणबाबत महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक एमसीओ-२०१५/प्र.क्र. १८९/नवि-१४, दिनांक २३ जून २०१५ चे शासन निर्णय घेतलेला आहे.

मा. शासन निर्णयाच्या सहपत्र "अ" मध्ये नमूद केलेल्या एकूण ४९ सेवा महानगरपालिकेने अध्यादेशाच्या कलम ३ (अ) नुसार अधिसूचित करावयाच्या आहेत. त्यानुसार सोलापूर महानगरपालिका, सहपत्र "अ" महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५, कलम ३ अन्वये लोकसेवांची सूची, आवश्यक कागदपत्रे, फी, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी व द्वितीय अपिलीय प्राधिकारी यांची नावे सोबत जोडलेल्या यादीत सामाविष्ट आहेत.

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

(कलम ३ अन्यथे महानगरपालिकानी जाहीर करावयाचा लोकसेवा तपशील)

अ. क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी रकम रुपये	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय प्राधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थक्काळी नसाळ्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीस पत्र इ.).	१००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निधरण व संकलन अधिकारी.
२	पुन. कर आकारणी	विहित नमुन्यातील अर्ज वाजार मूल्य किंवा खरेदी १५ दिवस किंवा यापेकी जे जारत असेल त्याचा १ टक्का.		कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निधरण व संकलन अधिकारी.	
३	कराची माणी पत्र	विहित नमुन्यातील अर्ज	०	३ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निधरण व संकलन अधिकारी.
४	कर माणी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थक्काळी नसाळ्याचा दाखला.	०	७ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निधरण व संकलन अधिकारी.
५	रहिवासी नसलेल्या माल- मताना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थक्काळी नसाळ्याचा दाखला.	०	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निधरण व संकलन अधिकारी.
६	स्वयंमूल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज	०	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निधरण व संकलन अधिकारी.
७	अक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थक्काळी नसाळ्याचा दाखला.	०	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निधरण व संकलन अधिकारी.
८	उपविभागामध्ये मालमता विभाजन.	प्रति भाग रुपये ५००/- १. विहित नमुन्यातील अर्ज, २. थक्काळी नसाळ्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीस पत्र इ.).		१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निधरण व संकलन अधिकारी.

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७
९ मालमता पाडणे व पुनः बांधणी आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला.	०	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक
१० नल्याचा मालकी हककात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मालकी हकक कागदपत्रे, ३. थकबाबी नसल्याचा दाखला. ४. विभागीय अधिकारी यांचा दाखला.	१. विहित निमतीच्या १ टक्का ७ दिवस खरेदी किमतीच्या १ टक्का ७ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निर्धारण व संकलन अधिकारी.	
११ नळ जोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मालकी हकक कागदपत्रे, ३. थकबाबी नसल्याचा दाखला. ४. विभागीय अधिकारी यांचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. मालकी हकक कागदपत्रे, ३. थकबाबी नसल्याचा दाखला.	रुपये २५/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक
१२ तात्पुरतेकायमरवरुणी नळजोडणी खंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला.	रुपये २६०/-	७ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता
१३ नळ पुनः जोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला.	रुपये ५५५/-	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता
१४ नल्याचा वापरा मध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला, ३. विभागीय अधिकारी यांचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला,	०	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक
१५ पाणी देयक तथार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	१. विहित नमुन्यातील अर्ज	०	३ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक
१६ प्लंबर परवाना करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थकबाबी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शेषणिक अहृतेबाबतचे प्रमाणपत्र,	रुपये १४२०/-	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता
१७ प्लंबर परवाना नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शेषणिक अहृतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाबी नसल्याचा दाखला.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शेषणिक अहृतेबाबतचे प्रमाणपत्र, ३. थकबाबी नसल्याचा दाखला.	रुपये २००/-	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उपअभियंता
१८ थकबाबी नसल्याचा दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज	०	३ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर मूल्य निर्धारण व संकलन अधिकारी.

परिशिष्ट--चालू

१९	२	३	४	५	६	७	८	९	८
१९। नाडुलस्त मीटिंग तक्रार करणे.		१. विहित नमुन्यातील अर्ज	०	७ दिवस	विभागीय अधिकारी	उपआयिंता			कार्यकारी अभियंता
२०	०	१. विहित नमुन्यातील अर्ज तक्रार.	०	७ दिवस	विभागीय अधिकारी	उपआयिंता			कार्यकारी अभियंता
२१	१. पाण्याची दबाव क्षमता तक्रार.	१. विहित नमुन्यातील अर्ज	०	३ दिवस	विभागीय अधिकारी	उपआयिंता			कार्यकारी अभियंता
२२	१. पाण्याची गुणवत्ता तक्रार	१. विहित नमुन्यातील अर्ज	०	३ दिवस	विभागीय अधिकारी	उपआयिंता			कार्यकारी अभियंता
२३	१. व्यापार/व्यवसाय/साठा करणेशास्ती ना-हरकत	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	जागेचा आकार व शीघ्र सिद्ध गणकानुसार.	७ दिवस	कार्यालय अधीक्षक	सहायक आयुक्त भूमी मालमता.			उपायुक्त
२४	१. मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र.	१. विहित नमुन्यातील अर्ज	जागेचा आकार व शीघ्र सिद्ध गणकानुसार	७ दिवस	कार्यालय अधीक्षक	सहायक आयुक्त भूमी मालमता.			उपायुक्त
२५	१. नवीन जाहिरत/आकाश विन्हास परवाना व परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित महानगरपालिकेची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	रुपये २.२०/- प्रती. चौ.मी. प्रती माह.	१५ दिवस	कार्यालय अधीक्षक	सहायक आयुक्त भूमी मालमता.			उपायुक्त
२६	१. व्यवसाय प्रकारानुसार नवीन परवाना मिळाले.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	व्यवसाय प्रकारानुसार निश्चित केलेले दर.	१५ दिवस	परवाना अधीक्षक	सहायक आयुक्त भूमी मालमता.			उपायुक्त
२७	१. व्यवसाय प्रकारानुसार परवाना नूतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज , २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	व्यवसाय प्रकारानुसार निश्चित केलेले दर.	१५ दिवस	परवाना अधीक्षक	सहायक आयुक्त भूमी मालमता.			उपायुक्त
२८	१. व्यवसाय प्रकारानुसार परवाना हस्तांतरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	रुपये २१०/-	१५ दिवस	परवाना अधीक्षक	सहायक आयुक्त भूमी मालमता.			उपायुक्त

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२१ प्रवाना दुधम प्रत		१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	रुपये ११०/-	१५ दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त
३० व्यवसायाचे नाव बदलणे		१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	रुपये २१०/-	१५ दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त
३१ व्यवसाय बदलणे		१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	१. व्यवसाय प्रकारानुसार निश्चित केलेले दर		१५ दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त
३२ प्रवानानाथारक/भागीदाराचे नाव बदलणे.		१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	रुपये २१०/-	१५ दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त
३३ भागीदाराच्या संख्येत बदल (वाढ/कमी).		विहित नमुन्यातील अर्ज	विहित नमुन्यातील अर्ज	रुपये २१०/-	१५ दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त
३४ प्रवाना रद्द करणे		विहित नमुन्यातील अर्ज	विहित नमुन्यातील अर्ज	०	१५ दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त
३५ कालावाहू प्रवानासाठी नुतनीकरण सूचना.		१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र.	व्यवसाय प्रकारानुसार निश्चित केलेले दर	१५ दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त
३६ नवीन प्रवाना व नुतनीकरण प्रवाना (Movie Shooting Licence)		१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित महानगरपालिकेची कोणतीही थकबाबी नसल्याचे नवीन प्रवाना व नुतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित महानगरपालिकेची कोणतीही थकबाबी नसल्याचे नवीन प्रवाना व नुतनीकरण.	रु. १०३०/-	१५ दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त
३७ राज्याच्या खाद्य प्रवान्या- करिता नापासी खानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे		१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित महानगरपालिकेची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित महानगरपालिकेची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र देणे	रु. २१०/-	३० दिवस	प्रवाना अधीक्षक	सहायक आयुक्त		उपायुक्त

परिचालना--चालू

१	२	३	४	५	६	७
(To Issue NOC from Municipality or other Local Body for State License for Food Business).		३. ज्या इमारतीत सदर आरथापना/ कारखाना होणार आहे, त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबती कागदपत्रे, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.				
३८	खाद्य नोंदवणी प्रमाणपत्र करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्य विषयक ना-हरकत प्रमाण- पत्र देणे (To Issue NOC from Municipali- ty/Panchayat for Food Registration Certificate)	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. संबंधित महानगरपालिकेची कोणतीही थकबाबी नसल्यावे प्रमाणपत्र,	रुपये २९०/-	३० दिवस	प्रवाना अधीक्षक सहाय्यक आयुक्त	उपायुक्त
३९	लॉंजिंग हाऊस प्रवाना देणे.	३. ज्या इमारतीत सदर आरथापना/ कारखाना होणार आहे, त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबती कागदपत्रे, ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	रुपये १०३०/- प्रति वर्ष	३० दिवस	प्रवाना अधीक्षक सहाय्यक आयुक्त	उपायुक्त
४०	लॉंजिंग हाऊस प्रवास्याचे दूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	रुपये १०३०/- प्रति वर्ष	३० दिवस	प्रवाना अधीक्षक सहाय्यक आयुक्त	उपायुक्त
४१	मंगल कार्यालय /सभागृह वरोरे प्रवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे.	महापालिकासत्रातर निश्चित केलेले दर.	३० दिवस	प्रवाना अधीक्षक सहाय्यक आयुक्त	उपायुक्त

परिशिष्ट-चालू

<p>४२ मंगल कार्यालय/सभागृह वरोंगे परवान्याचे नुतनीकरण.</p> <p>३. थक्काळी नसल्याचा दाखला, ४. बांधकाम परवाना व वापर परवाना, ५. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला किंवा ना-हरकत दाखला. ६. अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला, ७. विभागीय अधिकारी यांचा नळ जोडणी व मलनिरस्तरण जोडणी दाखला.</p>	<p>१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील करणे.</p> <p>३. थक्काळी नसल्याचा दाखला, ४. बांधकाम परवाना व वापर परवाना, ५. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला किंवा ना-हरकत दाखला, ६. अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला, ७. विभागीय अधिकारी यांचा नळ जोडणी व मलनिरस्तरण जोडणी दाखला.</p>	<p>महापालिकास्तरावर निश्चीत केलेले दर. अशी आवश्यक कागदपत्र,</p> <p>१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळोवेळी विहित करील करणे.</p> <p>३. थक्काळी नसल्याचा दाखला, ४. बांधकाम परवाना व वापर परवाना, ५. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला किंवा ना-हरकत दाखला, ६. अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला, ७. विभागीय अधिकारी यांचा नळ जोडणी व मलनिरस्तरण जोडणी दाखला.</p>	<p>३० दिवस परवाना अधीक्षक सहायक आयुक्त</p> <p>३० दिवस परवाना अधीक्षक सहायक आयुक्त</p> <p>३० दिवस परवाना अधीक्षक सहायक आयुक्त</p>	<p>६ ५ ६ ७</p>
<p>४३ मोबाईल टॉवर परवाना (Mobile Tower Approval) (Ground Base Tower and Roof Top Tower).</p>	<p>१. विहित नमुन्यातील अर्ज, २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकी हवकाळा पुरावा,</p> <p>४. वैध भाडेकरनामा, ५. रथळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर ठेंवर उभारायचा</p>	<p>चाननी शुल्क रु. १०,०००/- विकास निधी Heritage Fund Fire NOC Charges रु. ३०,०००/-</p> <p>चाननी शुल्क रु. १०,०००/- विकास निधी Heritage Fund Fire NOC Charges रु. ३०,०००/-</p>	<p>६ दिवस उपआभियंता बांधकाम प्रवानगी.</p> <p>६ दिवस उपआभियंता बांधकाम प्रवानगी.</p>	<p>६ ५ ६ ७</p>

परिशिष्ट--चालू

८

९

५

४

३

९

आहे, त्याचे वेद्य भोगवटा प्रमाणपत्र,
 ७५. संबंधित इमारतीच्या/जमिनीच्या
 मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र,
 ८८. सक्षम प्राधिकाचाचे संरचनात्मक
 ना-हरकत दाखला,

९१. सक्षम प्राधिकाचाचे संरचनात्मक
 स्थिरता प्रमाणपत्र,

९०. पर्यावरण विधागाची ना-हरकत,

९१. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य
 संघेचे ना-देय प्रमाणपत्र.

९२. शासन वेळोवेळी निश्चित करेल
 असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज.

४४ रस्ता खोदाई परवानगी
 देणे. (to grant road
 cutting permission)

१. विहित नमुन्यातील अर्ज,
 २. संबंधित महानगरपालिकेची
 कोणतीही थकवाकी नसल्याचे
 प्रमाणपत्र,

३. शासनाबदारे वेळोवेळी विहित
 केली जातील अशी इतर आवश्यक
 कागदपत्रे,

१. विहित नमुन्यातील अर्ज,
 २. शासन वेळोवेळी विहित करील
 अशी आवश्यक कागदपत्रे.

४५ महाराष्ट्र शुशुषा-गृह
 नोंदवणी अधिनियम, १९४९
 अंतर्गत शुशुषा-गृह
 परवाना देणे.

४६ महाराष्ट्र शुशुषा-गृह
 नोंदवणी अधिनियम, १९४९
 अंतर्गत शुशुषा-गृह
 परवाना चूनीकरण
 करणे

४८ रस्ता खोदाई परवानगी
 देणे. (to grant road
 cutting permission)

१. डांबरी रस्ता रक्कम ३० दिवस विभागीय अधिकारी शहर अभियंता अंतरिक्त आयुक्त
 रु. १३७०/- प्रती चौ.मी.
 २. काँक्रीट रस्ता
 रुपये १४४/- प्रती चौ.मी.
 ३. माती/मुरुमकरिता
 रक्कम रुपये ३३४/-
 प्रती चौ.मी.

३ वर्षाकरिता रु. १०५०० ३० दिवस आरोग्य अधिकारी सहायक आयुक्त उपायुक्त

+ परतावा अनामत रक्कम
 रु. ३५००.

३ वर्षाकरिता रु. १०५०० ३० दिवस आरोग्य अधिकारी सहायक आयुक्त उपायुक्त
 + परतावा अनामत रक्कम
 रुपये ३५००.

परिचालक--चालू

१	२	३	४	५	६	७
४७	महाराष्ट्र शुश्रृष्ट-गृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत शुश्रृष्ट-गृह	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळेवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्र.	३ वर्षाकिरिता रु. १०५०० + प्रतावा अनामत रकम रुपये ३५००.	३० दिवस	आरोग्य अधिकारी	सहायक आयुक्त उपायुक्त
४८	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्र.	महापालिकास्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	संबंधित महानगर-पालिकेने असा परवाना देण्याकरिता प्राधिकृत केलेला सुयोग व सक्षम	सहायक आयुक्त उपायुक्त
४९	महाराष्ट्र (नामरी क्षेत्र) दृश्य संरक्षण आणि संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम C	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासन वेळेवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्र.	महापालिकास्तरावर निश्चित केलेले दर.	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी.	उपायुक्त अधिकारी.
		मधील तरतुदीनुसार दृश्योड प्रवानगी देणे.				

सोलापूर, ४ सप्टेंबर २०२४.

शीतल तेली-जगते (भा.प्र.से.),
आयुक्त,
सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

RNI No. MAHBIL/2012/48433
www.dgps.maharashtra.gov.in.



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ०३]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६ - २२, २०२५ / पौष २६ ते माघ २, शके १९४६

[पृष्ठे-११८

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय/संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

जिल्हाधिकारी तथा जिल्हावादाधिकारी यांजकडून

वाचले :- १. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-१११५/प्र.क्र.८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

२. शासन, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र. विकाअ-१११६/८८/प्र.क्र.५३/का.५, दिनांक २० जून २०१६.

अधिसूचना

पुणे, ३१ डिसेंबर २०२४.

आयुक्त यांजकडून

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक सआस/कक्ष-१/आस्था. ७/४४/२०२४.— उपरोक्त विषयास अनुसरून मा. मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार तसेच केंद्र शासनाच्या व्यवसाय सुलभीकरण धोरणाच्या (Ease Of Doing Business) अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०९२४/प्र.क्र. ३२/नवि-३२, दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ मध्ये नमूद अधिकच्या एकूण ३ सेवांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत करण्याबाबत व सदर सेवांकरिता आवश्यक कागदपत्रे, शुल्क, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी तसेच प्रथम व द्वितीय अपील अधिकारी इत्यादी निश्चित करण्याची बाब विचाराधीन होती.

उक्त महाराष्ट्र शासन निर्णयाच्ये (१) महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे (२) महानगरपालिका क्षेत्रातील गटारांवरील झाकणे सुस्थितीत ठेवणे (३) महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता राखणे इत्यादी विविध एकूण ३ सेवा सोबत जोडलेल्या विवरण पत्रानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३ नुसार अधिसूचित केलेल्या आहेत. सदर सेवा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत अधिसूचित करणे व त्यांची अंमलबजावणी करणेबाबत उचित कार्यवाही करावी, असे आदेशित केलेले आहे.

त्या अनुषंगाने शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०९२४/प्र.क्र. ३२/नवि-३२ नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम ३ अन्वये विविध एकूण ३ नागरी लोकसेवा व त्या लोकसेवांची सूची आवश्यक कागदपत्रे, शुल्क, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, तसेच प्रथम व द्वितीय अपील अधिकारी इत्यादी सोलापूर महानगरपालिकाकडून अधिसूचित करण्यात आलेले असून त्याबाबतची यादी सोबत जोडत आहोत.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६ - २२, २०२५ / पौष २६ ते माघ २, शके १९४६ १५

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०९२२/प्र.क्र. ३२/नवि-३२ सोबतचे सहपत्र

विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाच्या लोकसेवाचा तपशील

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्रे	शुल्क	नियत कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	रस्त्यांवरील खड्डे बुजविणे	पुराव्यासह अर्ज, उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी.	स्थानिक स्तरावर निश्चित केलेले.	५ दिवस	विभागीय अधिकारी	नगर अभियंता	अतिरिक्त आयुक्त
२	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	पुराव्यासह अर्ज, उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी.	स्थानिक स्तरावर निश्चित केलेले.	५ दिवस	विभागीय अधिकारी	नगर अभियंता	अतिरिक्त आयुक्त
३	शहरात स्वच्छता ठेवणे	पुराव्यासह अर्ज, उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी.	स्थानिक स्तरावर निश्चित केलेले.	१ दिवस	मुख्य आरोग्य निरीक्षक	मुख्य सफाई अधीक्षक	सहायक आयुक्त

शीतल तेली-उगले,

आयुक्त,

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

सोलापूर, १८ डिसेंबर २०२४.



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - ०२ |

सोमवार, जून २३, २०२५ / आषाढ २, शके १९४७

[पृष्ठे ३८]

असाधारण क्रमांक ०२

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त यांजकडून

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

जाहीर प्रसिद्धीकरण

क्रमांक सआस/कक्ष-१/आरथा-७/११/२०२५.— उपरोक्त विषयास अनुसरून मा. राज्य शासन यांच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये दिलेल्या निर्देशानुसार तसेच केंद्रशासनाने नागरिकांचे जीवन सुलभ व सुकर (Easy of Living) करण्याकरिता त्या अनुषंगाने (१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१७२५/प्र.क्र. १२६, दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजीचे राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याबाबतचे आदेशामधील शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे महानगरपालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत करण्याबाबत व सदर सेवांकरिता आवश्यक कागदपत्रे, शुल्क नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी तसेच प्रथम व द्वितीय अपिल अधिकारी इत्यादी निश्चित करण्याची बाब विचाराधीन होती.

उक्त महाराष्ट्र शासन निर्णयान्वये महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांची कार्यपद्धती व सेवांची यादी सोबत समाविष्ट करून महानगरपालिकेकडून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३ नुसार अधिसूचित करण्याकरिता सोबत यादी समाविष्ट करीत आहोत. सदर सेवा शासन निर्णयानुसार १५० दिवसांमध्ये कार्यालय ई-प्रशासनात सुधारणा आणण्याकरिता नागरिकांना सोईसूचिधा पुरविणेबाबत शासनाकडून कृति आराखड्याचे आदेश निर्गमित करण्यात आले व त्यानुसार नागरी सेवा अधिसूचित करून व त्याची अंमलबजावणी करणेबाबत उचित कार्यवाही करावी असे आदेशित केलेले आहे.

त्या अनुषंगाने वरील शासन निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम ३ अन्वये विविध नागरी लोकसेवा व त्या लोकसेवांची सूची आवश्यक कागदपत्रे, शुल्क, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी तसेच प्रथम व द्वितीय अपिल अधिकारी इत्यादी माहिती सोबत जोडून सोलापूर महानगरपालिकेकडून अधिसूचित करण्यात आलेले असून त्याबाबतची यादी जाहीर प्रसिद्धीकरिता सोबत जोडत आहोत.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधनियम - २०१५

(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)

अ. क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कालमर्यादा	पदनिर्देशीत अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	खाजगी जागेवर होर्डिंग लावणेसाठी परवानगी.	मालकी हक्काची कागदपत्रे १. Agreement of Rs. १०० with Land Owner २ Certificate of Structure Stability ३ Detailed Drawing of Hoardings ४ Location Plan of Hoardings.pdf ५ Rs. १०० Affidavit on bond ६ Self Declaration	र.रु. 2.2 प्रती चौ. फूट प्रती माह	21 दिवस	अधीक्षक भूमी व मालमत्ता कार्यालय	सहा. आयुक्त भूमी व मालमत्ता कार्यालय	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी भूमी व मालमत्ता कार्यालय
२	सार्वजनिक जागेवर होर्डिंग लावणेसाठी परवानगी.	१ अर्जदाराचे आधार कार्ड Applicant Aadhar Card २ लावण्यात येणाऱ्या होर्डिंग डिझाईन Hoardings design	र.रु. ५ प्रती चौ. फूट प्रती दिन	5 दिवस	अधीक्षक भूमी व मालमत्ता कार्यालय	सहा. आयुक्त भूमी व मालमत्ता कार्यालय	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी भूमी व मालमत्ता कार्यालय
३	होर्डिंग लावणेसाठी मक्तदार नोंदणी.	१ अर्जदाराचे आधार कार्ड Applicant Aadhar Card २ अर्जदाराचे स्व-घोषणा पत्र Applicant Self Declaration ३ भागीदारांचे तपशील Particulars of Partner ४ व्यवसाय परवाना	र. रु. 6000/-	15 दिवस	अधीक्षक भूमी व मालमत्ता कार्यालय	सहा. आयुक्त भूमी व मालमत्ता कार्यालय	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी भूमी व मालमत्ता कार्यालय

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
		Trade License ५ पॅन कार्ड PAN Card ६ जीएसटी परवाना GST Licence ७ अधिकृत स्वाक्षरीकर्त्त्याच्या नावे प्राधिकरण पत्र Authority letter in favour of Authorized Signatory ८ जाहिरात व्यवसायाचा अनुभव Experience in Advertise Bussiness ९ मागील ३ वर्षांच्या आयटी रिटर्नची प्रत Previous 3 year IT Returns Copy १० जाहिरात व इतर व्यवसाय तपशील Advertising and Other Bussiness Details ११ रद्दकेलेले चेकची कॉपी Cancel Cheque Copy १२ इतर कोणतेही दस्तऐवज Any Other Documents					
४	खाजगी जागेवर बँनर लावणेकामी परवानगी	१) विहित नमुन्यातील अर्ज २) Agreement of Rs. १०० with Land Owner ३) Location Plan of Hoarding. pdf ४) जागा मालकाची संमती	रु. २.२ प्रती चौ. फूट प्रती माह	३	संबंधित विभागीय कार्यालय अधिकारी (Z.O.)	सहा. आयुक्त भूमी व मालमत्ता कार्यालय	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी भूमी व मालमत्ता कार्यालय
५	सार्वजनिक जागेवर बँनर लावणे कामी परवानगी	१) विहित नमुन्यातील अर्ज २) जागा मालकाची संमती	प्रचलित दरानुसार	३	अधीक्षक भूमी व मालमत्ता कार्यालय	सहा. आयुक्त भूमी व मालमत्ता कार्यालय	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी भूमी व मालमत्ता कार्यालय

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
६	मंडपासाठी ना हरकत प्रमाणपत्र	१) विहित नमुन्यातील अर्ज २) जागा मालकाची संमती	प्रचलित दरानुसार	७	अधीक्षक भूमी व मालमत्ता कार्यालय	सहा. आयुक्त भूमी व मालमत्ता कार्यालय	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी भूमी व मालमत्ता कार्यालय
७	मेजर, मिनी गाळे व लॅण्ड फी नूतनीकरण (हस्तांतरण) करणे.	१) विहित नमुन्यातील अर्ज २) भाडे करार पत्र ३) भाडे पावती ४) आधार कार्ड ५) पॅन कार्ड ६) शॉपअॅक्ट लायसन्स्	प्रचलित दरानुसार	१५ दिवस	अधीक्षक भूमी व मालमत्ता कार्यालय	सहा. आयुक्त भूमी व मालमत्ता कार्यालय	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी भूमी व मालमत्ता कार्यालय
८	तात्पुरते स्वरूपात नळ जोडणी देणे. (१/२ इंची व ३/४ इंची नळ जोडणी) १ इंची पुढील नळ जोडणी	१) विहित नमुन्यातील अर्ज. २) आधार कार्ड ३) टॅक्स कार्यालयाचा ना-हरकत दाखला. ४) स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञा दस्त.	१) फॉर्म फी २५/-रुपये २) रहिवास / वाणिज्य वापरानुसार व पाईपचे आकारा- नुसार (१५ MM व २० MM बदलते)	१५ दिवस	अवेक्षक / कनिष्ठ अभियंता	संबंधित विभागीय अधिकारी	संबंधित नियंत्रण अधिकारी
			कोटेशन- नुसार	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता मुख्य कार्यालय	सहायक अभियंता पाणी- पुरवठा मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
९	नळ दुरुस्ती. (फुटलेले पाईप, जुने पाईप बदलणे) दूषित पाणी १ इंची व त्या पुढील नळ दुरुस्ती	१) विहित नमुन्यातील अर्ज. २) टॅक्स पावती.	१) नळ दुरुस्ती शुल्क र.रु.५५०/- रुपये. २) रस्त्याचा प्रकार व लांबीनुसार खोदाई शुल्क बदलते.	१५ दिवस	अवेक्षक / कनिष्ठ अभियंता	विभागीय अधिकारी	नियंत्रण अधिकारी
		१) विहित नमुन्यातील अर्ज २) आधार कार्ड ३) टॅक्स कार्यालयाचा ना-हरकत दाखला. ४) स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञा दस्त.	कोटेशन नुसार + ५५५/-	८ दिवस	कनिष्ठ अभियंता मुख्य कार्यालय	सहायक अभियंता पाणी- पुरवठा मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता
१०	सामूहिक नळ जोडणी (घोषित झोपडपट्टी) (१/२ इंची व ३/४ इंची नळ जोडणी)	१) विहित नमुन्यातील अर्ज. २) मालमत्ता कर भरण्यास जबाबदार असणारा मालक किंवा व्यक्ती / संस्था यांची टॅक्स पावती.	१) विहित अनामत रक्कम. २) रस्त्याचा प्रकार व लांबीनुसार खोदाई शुल्क बदलते.	१५ दिवस	अवेक्षक / कनिष्ठ अभियंता	विभागीय अधिकारी	नियंत्रण अधिकारी

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
११	अनाधिकृत नळ अधिकृत करणे (१/२ इंची व ३/४ इंची नळ जोडणी). १ इंची पुढील नळ जोडणी	१) विहित नमुन्यातील अर्ज. २) आधार कार्ड ३) टॅक्स कार्यालयाचा नाहरकत दाखला. ४) स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञादस्त.	३) अनाधि-कृत नळ दंड र.रु.१०,०००/- रुपये.	१५ दिवस	अवेक्षक / कनिष्ठ अभियंता	विभागीय अधिकारी	नियंत्रण अधिकारी
	Tax पावती, Tax NOC, १००/- बँड, अर्ज	१००००/- + कोटेशन	८ दिवस	कनिष्ठ अभियंता झोन कार्यालय	विभागीय अधिकारी	नियंत्रण अधिकारी	
१२	पाण्याची गळती तक्रार	१) विहित नमुन्यातील अर्ज. २) टॅक्स पावती	१) नळ दुरुस्ती शुल्क र.रु.५५०/- रुपये.	१५ दिवस	अवेक्षक / कनिष्ठ अभियंता	विभागीय अधिकारी	नियंत्रण अधिकारी
१३	ड्रेनेज चोक-अप तक्रार ड्रेनेजलाईन चोक-अप तक्रार १२” वरील.	१) विहित नमुन्यातील अर्ज	मनपा स्तरावर निश्चित केलेले दर.	०३ दिवस	अवेक्षक / कनिष्ठ अभियंता	विभागीय अधिकारी	नियंत्रण अधिकारी
	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) जागा मालकी कागदपत्रे, ३) थकबाकी नसल्याचे दाखला.	निरंक	२ दिवस	अवेक्षक, मुख्य कार्यालय	सहा. अभियंता ड्रेनेज मुख्य कार्यालय	सार्व-जनिक आरोग्य अभियंता	

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
१४	स्ट्रीट- लाईट, पथदिवे दुरुस्ती.	१) विहित नमुन्यातील अर्ज. 	मनपा स्तरावर निश्चित केलेले दर.	०३ दिवस	इले. सुपर- वायझर / कनिष्ठ अभियंता (विद्युत)	विभागीय अधिकारी	कार्यकारी अभियंता, विद्युत
१५	मिळकतकर भरणे	१) विहित नमुन्यातील अर्ज.	०	ऑनलाईन	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
१६	कर आकारणी उतारा व दफ्तरी हुक्म.	१) अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला.	रु. १५०/-	७ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
१७	पुनः कर आकारणी - अनधिकृत बांधकाम	-	०	७ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
१८	मिळकतीचे हस्तांतरण (बक्षीसपत्र)	१) ७-१२ उतारा / सिटी सर्वे उतारा (चालू सहामाहीतील). २). इंडेक्स २ (चालू सहामाहीतील).	बक्षीस पत्रामध्ये नमूद किमतीच्या अथवा बाजार मूल्यावर १%	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
१९	मिळकतीचे हस्तांतरण (विकासक).	१) विकसनकरार पत्र २) ७-१२ उतारा / सिटी सर्वे उतारा (चालू सहामाहीतील). ३). इंडेक्स (चालू सहामाहीतील).	करारपत्रा- मध्ये नमूद रकमेच्या अथवा बाजारमूल्या- वर ०.२०%	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
२०	मिळकर्तीचे एकत्रीकरण	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) मालकी हक्काची कागदपत्रे, (खरेदीखत, वाटणीपत्र, भाडेकरार इ.).	प्रती मिळकत रु. ५००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
२१	मालमता कर विभाग - नावात व पत्थामधे टायपिंग चूक दुरुस्ती.	१)विहित नमुन्यातील अर्ज २) खरेदी दस्त, ७/१२ उतारा अथवा मिळकतीशी निगडीत अन्य महसुली अभिलेख.	०	३ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
२२	ग्रीन बिल सुविधेसाठी अर्ज.	ऑनलाईन अर्ज- १.मिळकत क्रमांक २.आधार लिंक मोबाईल क्रमांक ३.ई-मेल आयडी.	०	ऑनलाईन	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
२३	मिळकर्तींची e-KYC करून घेणे.	ऑनलाईन अर्ज- १. मिळकत क्रमांक, २. आधार लिंक मोबाईल क्रमांक, ३. आधार कार्ड, ४. ई-मेल आयडी, ५. मालकी हक्काचे अभिलेख.	०	ऑनलाईन	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
२४	मागील वर्षाची मालमत्ता कराची बिले,	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) थकबाकी नसल्याचा दाखला.	प्रति वर्ष रु. ५०/-	७ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
२५	मागील वर्षाची मालमत्ता कराची पुरवणी बिले.	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) थकबाकी नसल्याचा दाखला.	प्रति वर्ष रु. ५०/-	७ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी
२६	मागील वर्षाच्या मालमत्ता कराच्या पावत्या.	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) थकबाकी नसल्याचा दाखला.	प्रति वर्ष रु. ५०/-	७ दिवस	कर निरीक्षक	कर अधीक्षक	सहा. कर निर्धारण अधिकारी

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
२७	मक्तेदार नोंदणी	स्थापत्य व विद्युत कामाकरिता १. विहिती नमुन्यात अर्ज २. बँक सॉलहन्सी ३. वर्कडन सर्टिफिकेट ४. आधार /पैन झेरॉक्स ५. शॉप अँक्ट लायसन ६. अनुज्ञापत्री प्रमाणपत्र (विद्युत विषयक कामासाठी) ७. टॅक्स NOC.	स्थापत्य कामाकरिता वर्ग अ - २५०००/-वर्ग अ - १, २००००/-वर्ग ब - १५०००/-वर्ग ब - १, १००००/-वर्ग क, ८०००/- वर्ग क-१, ५०००/- वर्ग ड, ३०००/-वर्ग ड - १, २०००/- वर्ग इ, १५००/-विद्युत कामाकरिता वर्ग अ - १२०००/, वर्ग ब - ८०००/, वर्ग क- ५०००/-वर्ग ड - ३०००/, वर्ग ड - १- २०००/, वर्ग इ- १५००/.	१० दिवस लिपिक	कनिष्ठ श्रेणी	नगर अभियंता	अतिरिक्त आयुक्त (नियंत्रण अधिकार)

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
२८	खाजगी रेखांकना- मधील विकास कामाबाबत ३% सुपर- व्हिजननुसार काम करणे.	१. अर्ज २. मंजूर लेआउट ३. पूर्वगणनपत्रक	चालू वर्षाचे SSR ने पूर्व गणना पत्र कावर ३% सुपरहिजन चार्जस.	१५ दिवस	उप अभियंता	नगर अभियंता	अतिरिक्त आयुक्त (नियंत्रण अधिकार)
२९	खाजगी रेखांकना- मधील काम पुर्णत्वाचा दाखला (रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, पाणी).	१. अर्ज २. पैसे भरलेली पावती ३. जिओ टॅग फोटो	निरंक	१५ दिवस	उप अभियंता	नगर अभियंता	अतिरिक्त आयुक्त (नियंत्रण अधिकार)
३०	लेआउट मधील रस्ते ड्रेनेज व दिवाबत्ती ताब्यात घेणे.	१. अर्ज २. मंजूर लेआउट ३. काम पुर्णत्वाचा दाखला ४. जिओ टॅग फोटो	चालू वर्षाचे SSR ने पूर्व गणना पत्रकावर ३% सुपरहिजन चार्जस.	६० दिवस	उप अभियंता	नगर अभियंता	अतिरिक्त आयुक्त (नियंत्रण अधिकार)

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
३१	जुन्या रेखांकना- तील वैयक्तीक बांधकाम परवानगी- साठी रस्ते व ड्रेनेज शुल्क भरणा.	१. अर्ज २. ७/१२ ३. मंजूर लेआउट	इकडील कार्यालया- कडील रेकॉर्ड पाहणी करून ज्याठिकाणी लेआउट मधील रस्ते, ड्रेनेज व दिवाबत्ती कामे पूर्ण केलेली असतात, अशा ठिकाणी जागा पाहणी शुल्क निरंक कळविले जाते. तसेच ज्याठिकाणी कामे अपूर्ण काम किंवा पूर्णत्वाचा दाखला घेण्यात	१५ दिवस	उप अभियंता	नगर अभियंता	अतिरिक्त आयुक्त (नियंत्रण अधिकार)

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
			आलेला नसेल अशा ठिकाणी पुर्वीचे रेकॉर्ड जागा पाहणी वरुन पूर्व गणना पत्रकानुसार शुल्क आकारणी कळविले जाते.				
३२	वास्तु- विशारद पर्यवेक्षक/ अभियंता नोंदणी.	१) डिग्री प्रमाणपत्र २) आधार कार्ड व फोटो ३) मोबाईल नंबर ४) अनुभव प्रमाणपत्र	१) इंजिनिअर करिता ३ वर्षांसाठी ३०००/- २) सुपर व्हाईजर- करिता ३ वर्षांसाठी १५००/-	७ दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
३३	सुधारीत बांधकाम परवानगी	<p>१) अ फॉर्म</p> <p>२) ब फॉर्म</p> <p>३) ७/१२ उतारा</p> <p>४) लेआउट / मोजणी नकाशा / सनद.</p> <p>५) मालमत्ता ना-हरकत दाखला.</p> <p>६) नगर रचना अभिप्राय</p> <p>७) भाग नकाशा</p> <p>८) खरेदीखत</p> <p>९) संमतीपत्र</p> <p>१०) आर्कि. projection पत्र</p> <p>११) शहर सुधारणा विभागाकडील रस्ते, ड्रेनेज व सार्व. अभियंता कार्यालय याचेकडील ना-हरकत दाखला</p> <p>१२) EQRC Certificate</p> <p>१३) सोसायटी Aloutment Letter.</p> <p>१४) Bank NOC (आवश्यकतेनुसार)</p> <p>१५) पूर्वीचे बांधकाम परवाना</p>	<p>वाढीव</p> <p>बांधकाम क्षेत्र</p> <p>वर नवीन</p> <p>बांधकाम</p> <p>परवाना</p> <p>प्रमाणे शुल्क</p> <p>आकारण्यात</p> <p>येतात.</p>	३० दिवस	<p>कनिष्ठ</p> <p>अभियंता</p>	<p>उप.</p> <p>अभियंता</p>	<p>सहा.</p> <p>संचालक,</p> <p>नगर</p> <p>रचना</p>

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
३४	बांधकाम परवानगी नूतनीकरण.	१) पूर्वीचे मंजुरी दिलेली बांधकाम परवाना नकाशा व प्रमाणपत्र २) मालमत्ता ना-हरकत दाखला	मुदतीत प्रस्ताव दाखल केलेस शुल्क आकारले जात नाही तथापी, मुदती नंतर प्रस्ताव सादर केलेस प्रती महिना ११०/- रुपये प्रमाणे दंड आकारला जातो.	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना
३५	तात्पुरते रेखांकन मंजुरी	१) अ फॉर्म २) ७/१२ उत्तारा ३) लेआउट / मोजणी नकाशा / सनद ४) SMC TAX NOC ५) नगर रचना अभिप्राय ६) भाग नकाशा ७) खरेदीखत ८) संमतीपत्र (मालकांचे) ९) BANK NOC (आवश्यकतेनुसार)	A१. जमीन विकास शुल्क a) जमीन विकास शुल्क (रहिवास) ०.४९ % x रेडीरेकनर रेट x जमीनचे क्षेत्र b) जमीन विकास शुल्क (वाणिज्य) ०.९८ % x	३० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना

		रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र c) जमीन विकास शुल्क (औद्योगिक) = ०.७३५ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र A2. हेरिटेज जमीन विकास शुल्क a) हेरिटेज जमीन विकास शुल्क (राहिवास) ०.०१ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र b) हेरिटेज जमीन विकास शुल्क (वाणिज्य) ०.०२ % x		
--	--	--	--	--

			रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र c) हेरिटेज जमीन विकास शुल्क (औद्योगिक) ०.०१५ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र				
३६	अंतिम रेखांकन मंजुरी	१) अ फॉर्म २) ७/१२ उतारा ३) लेआउट / Plotted मोजणी नकाशा ४) SMC TAX NOC ५) नगर रचना अभिप्राय ६) भाग नकाशा ७) खरेदीखत ८) संमतीपत्र ९) Bank NOC (आवश्यकतेनुसार) १०) रस्ता, ड्रेनेज, दिवाबत्ती चे ना-हरकत प्रमाणपत्र	निरंक	३० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
३७	सुधारित रेखांकन मंजुरी.	१) अ फॉर्म २) ७/१२ उतारा ३) लेआउट / Ploted मोजणी नकाशा ४) SMC TAX NOC ५) नगर रचना अभिप्राय ६) भाग नकाशा ७) खरेदीखत ८) संमतीपत्र ९) Bank NOC (आवश्यकतेनुसार)	निरंक	३० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
३८	भूखंड एकत्रीकरण	१) अ फॉर्म २) ७/१२ उतारा ३) लेआउट / PLOTED मोजणी नकाशा ४) SMC TAX NOC ५) नगर रचना अभिप्राय ६) भाग नकाशा ७) खरेदीखत ८) संमतीपत्र (जागा मालकांचे) ९) BANK NOC (आवश्यकतेनुसार)	A१. जमीन विकास शुल्क a) जमीन विकास शुल्क (रहिवास) ०.४९ % x रेडीरेकनर रेट x जमीनीचे क्षेत्र b) जमीन विकास शुल्क (वाणिज्य) ०.९८ % x रेडीरेकनर रेट x जमीनीचे क्षेत्र c) जमीन विकास शुल्क (औद्योगिक) = ०.७३५ % x रेडीरेकनर रेट x जमीनीचे क्षेत्र A२. हेरिटेज	३० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना

		जमीन विकास शुल्क a) हेरिटेज जमीन विकास शुल्क (रहिवास) ०.०१ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र b) हेरिटेज जमीन विकास शुल्क (वाणिज्य) ०.०२ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र c) हेरिटेज जमीन विकास शुल्क (औद्योगिक) ०.०१५ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र		
--	--	---	--	--

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
३९	भूखंड विभाजन	१) अ फॉर्म २) ७/१२ उतारा ३) लेआउट / PLOTED मोजणी नकाशा ४) SMC TAX NOC ५) नगर रचना अभिप्राय ६) भाग नकाशा ७) खरेदीखत ८) संमतीपत्र (जागा मालकांचे) ९) BANK NOC (आवश्यकतेनुसार)	A१. जमीन विकास शुल्क a) जमीन विकास शुल्क (रहिवास) ०.४९ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र b) जमीन विकास शुल्क (वाणिज्य) ०.९८ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र c) जमीन विकास शुल्क (औद्योगिक) = ०.७३५ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र	३० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना

	A2. हेरिटेज जमीन विकास शुल्क a) हेरिटेज जमीन विकास शुल्क (रहिवास) ०.०१ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र b) हेरिटेज जमीन विकास शुल्क (वाणिज्य) ०.०२ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र c) हेरिटेज जमीन विकास शुल्क (औद्योगिक) ०.०१५ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र		
--	---	--	--

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
४०	विकास हक्क प्रमाणपत्र	१) अर्ज २) SMC TAX NOC ३) विधान सल्लागार, भूमी व मालमत्ता कार्यालय, भूमी संपादन विशेष अधिकारी कार्यालय, नगर अभियंता कार्यालय यांचे अभिप्राय ४) लेआउट / मोजणी नकाशा / सनद ५) भाग नकाशा ६) ७/१२ उतारा	निरंक	१० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना
४१	संरक्षण भिंत परवानगी	१) अ फॉर्म २) ब फॉर्म ३) ७/१२ उतारा ४) लेआउट / मोजणी नकाशा / सनद ५) SMC TAX NOC ६) नगर रचना अभिप्राय ७) भाग नकाशा ८) खरेदीखत ९) संमतीपत्र (जागा मालक) १०) BANK NOC (आवश्यकतेनुसार)	निरंक	३० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
४२	इमारत दुरुस्ती	१) अ फॉर्म २) ब फॉर्म ३) ७/१२ उतारा ४) ले-आउट / मोजणी नकाशा / सनद ५) SMC TAX NOC ६) नगर रचना अभिप्राय ७) भाग नकाशा ८) खरेदीखत ९) संमतीपत्र (जागा मालक) १०) BANK NOC (आवश्यकतेनुसार)	निरंक	१० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना
४३	मालकाच्या नावात बदल	१. ७/१२ उतारा २. खरेदीखत	निरंक	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना
४४	पुनर्विकास परवानगी	१. अ फॉर्म २. ब फॉर्म ३. ७/१२ उतारा ४. ले-आउट / मोजणी नकाशा / सनद ५. SMC TAX NOC ६. नगर रचना अभिप्राय	A१. जमीन विकास शुल्क a) जमीन विकास शुल्क (रहिवास) ०.४९ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे	३० दिवस	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता	सहा. संचालक, नगर रचना

७. भाग नकाशा	क्षेत्र			
८. खरेदीखत	b) जमीन विकास			
९. संमतीपत्र	शुल्क (वाणिज्य)			
१०. आर्कि. projection पत्र	०.९८ % x			
११. शहर सुधारणा	रेडीरेकनर			
विभागाकडील रस्ते, ड्रेनेज	रेट x			
व सार्व. अभियंता कार्यालय	जमिनीचे			
याचेकडील नाहरकत	क्षेत्र			
दाखला	c) जमीन विकास			
१२. EQRC CERTIFICATE	शुल्क (औद्योगिक)			
१३. सोसायटी	= ०.७३५ %			
ALOUTMENT LETTER	x रेडीरेकनर			
१४. BANK NOC (आवश्यकतेनुसार)	रेट x			
१५. इमारत धोकादायक किंवा आयुष्य संपलेले प्रमाणपत्र	जमिनीचे क्षेत्र A2.			
१६. पूर्वीचे बांधकाम परवाना नकाशा व पत्र	हेरिटेज जमीन विकास शुल्क a) हेरिटेज जमीन विकास शुल्क (रहिवास) ०.०१ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र			

	b) हेरिटेज जमीन विकास शुल्क (वाणिज्य) ०.०२ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र		
	c) हेरिटेज जमीन विकास शुल्क (औद्योगिक) ०.०१५ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र B9. बांधकाम विकास शुल्क a) बांधकाम विकास शुल्क (रहिवास) १.९६ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र b) बांधकाम विकास		

	<p>शुल्क (वाणिज्य) ३.९२ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र c) बांधकाम विकास</p> <p>शुल्क (औद्योगिक) २.९४ % x रेडीरेकनर रेट x जमिनीचे क्षेत्र</p>		
	<p>B2. हेरिटेज बांधकाम विकास</p> <p>शुल्क a) हेरिटेज जमीन विकास</p> <p>शुल्क (राहिवास) ०.०४ % x रेडीरेकनर रेट x बांधकाम क्षेत्र b) हेरिटेज</p>		

	जमीन विकास शुल्क (वाणिज्य) ०.०८ % x रेडीरेकनर रेट x बांधकाम क्षेत्र c) हेरीटेज जमीन विकास शुल्क (औद्योगिक) = ०.०६ % x रेडीरेकनर रेट x बांधकाम क्षेत्र C. उपकर = १% x बांधकाम क्षेत्र D. वापर अनामत १ ते १००.०० चौ.मी. पर्यंत रुपये ५०००/- व त्या पुढील क्षेत्राना		
--	---	--	--

			५०००/- पटीत वाढ होते E. Ancillary = १० % x रेडीरेकनर रेट x बांधकाम क्षेत्र ^{५१} F. इमारत सामान शुल्क ५० Sqmm = २००० ते २५०= ५००० २५० ते १००० = १५००० १००० पुढील = १०००० पुढील प्रत्यक्ष जागा पाहणी करून			
४५	बांधकाम परवाना नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु. १२५/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता उप. संचालक

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
४६	बांधकाम वापर परवाना नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.१२५/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
४७	बांधकाम नकाशा नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.५००/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
४८	झोन नकाशा/भाग नकाशा नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.३००/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
४९	झोन दाखला नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.२००/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
५०	ले-आउट नकाशा नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.५००/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
५१	सर्टीफाय नकाशा नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.१०० /-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
५२	आवार्ड नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.११०/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
५३	झोन दाखला प्रत्येक गट/स.नं. ग्रीन झोन- साठी नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.११०/- (ग्रीन झोन) एका प्रतीस र.रु.२००/- (इतर झोन साठी)	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
५४	हद्दीचा दाखला प्रत्येक गट/सं.नं/ इतर झोन- साठी नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.५००/- प्रती गटासाठी/ सि.स.नं./स. नं जू.ह.र.रु ५००/- न.ह.र. रु १०००/) ____(११०)	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
५५	विकास योजना नकाशा नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.३००/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
५६	स्कीम नकाशा नक्कल	१) मालमत्ता कर ना-हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उतारा	एका प्रतीस र.रु.३००/- (ए४ साईज पर्यंत) एका प्रतीस र.रु.५००/- (त्या पुढील साईजसाठी)	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
५७	रस्ता रुंदी मार्किंग नक्कल (आरक्षण व डी.पी.प्रमाण)	१) मालमत्ता कर ना हरकत प्रमाणपत्र २) चालू ७/१२ उत्तारा ३) मूळ मोजणी नकाशा	एका प्रतीस र.रु.५००/-	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
५८	अभिन्यास, विभागणी, एकत्रीकरण वगैरे नक्कल	१. मालमत्ता कर ना हरकत प्रमाणपत्र २. चालू ७/१२ उत्तारा	एका प्रतीस र.रु.५००/- (नगर रचना कडून ट्रेसिंग करून देणेचे नकाशा नक्कल)	१५ दिवस	सहा. आरेखक / अनुरेखक / भूमापक	कनिष्ठ अभियंता	उप. अभियंता
५९	सेफ्टी टँक साफ करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. टँकस पावती	१) १२०० रु प्रति खेप - (शहरा- करिता) २) २४०० रु (१२ रु. प्रति कि.मी. प्रमाणे शहराच्या बाहेर) ३००० लिटर करिता	१. शहरात ४ दिवस (शहरा- करिता) २. शहरा बाहेर ७ दिवस	सफाई अधीक्षक २. शहरा बाहेर ७ दिवस	मुख्य सफाई वाहन	सहा. सफाई अधीक्षक

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
६०	मोबाईल टॉयलेट मागणी	१. विहित नमुन्यातील अर्ज १) १ दिवसा करीता रु ५०००/- २) १ दिवसा पेक्षा जास्त दिवस असल्यास प्रति दिवस २५००/- रु ३) अनामत रक्कम (रिफन्डेबल) रु ५०००/-	१. शहरात ४ दिवस २. शहरा बाहेर ७ दिवस	सफाई अधीक्षक वाहन	मुख्य सफाई अधीक्षक	सहा. आयुक्त	
६१	बांधकाम परवान्या- साठी पिण्याच्या पाइप लाइनसाठी ना-हरकत दाखला	बांधकाम परवाना प्रत, अर्ज	०	२ दिवस	कनिष्ठ अभियंता मुख्य कार्यालय	सहायक अभियंता पाणी- पुरवठा मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता
६२	बांधकाम परवान्या- साठी पिण्याच्या पाइप लाइनसाठी मंजुरी	अर्ज, लेआउट मंजूर प्रत, ७/१२ उतारा	नियमानुसार	५ दिवस	कनिष्ठ अभियंता मुख्य कार्यालय	सहायक अभियंता पाणी- पुरवठा मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
६३	लेआउट मंजुरीसाठी पिण्याच्या पाण्याच्या पाइप लाइनसाठी मंजुरी	अर्ज, ७/१२ उत्तारा, लेआउट प्रत	नियमानुसार	५ दिवस	कनिष्ठ अभियंता मुख्य कार्यालय	सहायक अभियंता पाणी- पुरवठा मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता
६४	ड्रेनेजलाईन चे चेम्बर १२ “ वरील दुरुस्ती तक्रार	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) जागा मालकी कागदपत्रे, ३) थकबाकी नसल्याचे दाखला	निरंक	८ दिवस	अवेक्षक, मुख्य कार्यालय	सहा. अभियंता ड्रेनेज मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता
६५	ड्रेनेजलाईन जोडणी १२” करीता.	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) जागा मालकी कागदपत्रे, ३) थकबाकी नसल्याचे दाखला	निरंक	८ दिवस	अवेक्षक, मुख्य कार्यालय	सहा. अभियंता ड्रेनेज मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता
६६	बांधकाम परवान्या- साठी ड्रेनेज लाईन ना- हरकत दाखला	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) जागा मालकी कागदपत्रे, ३) थकबाकी नसल्याचे दाखला, ४) प्राथमिक ले आउट मंजुरी	निरंक	१५ दिवस	अवेक्षक, सहा. अभियंता ड्रेनेज मुख्य कार्यालय	सहा. अभियंता ड्रेनेज मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
६७	ले-आउट अंतर्गत मंजुरीसाठी डेनेज लाईन कामास मंजुरी	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) जागा मालकी कागदपत्रे, ३)थकबाकी नसल्याचे दाखला, ४) प्राथमिक ले-आउट मंजुरी	निरंक	१५ दिवस	अवेक्षक	सहा. अभियंता डेनेज मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता
६८	ले-आउट अंतर्गत मंजुरीप्रमाणे झालेल्या डेनेज कामास पूर्णत्वाचा दाखला	१) विहित नमुन्यातील अर्ज, २) जागा मालकी कागदपत्रे, ३)थकबाकी नसल्याचे दाखला, ४) प्राथमिक ले-आउट मंजुरी ५) हमीपत्र	निरंक	१५ दिवस	अवेक्षक	सहा. अभियंता डेनेज मुख्य कार्यालय	सार्व- जनिक आरोग्य अभियंता
६९	अंत्यविधी दाखला	१. स्मशानभूमी पावती २. अंबुलन्स पावती ३. मयताचे आधार कार्ड ४. अर्जदाराचे आधार कार्ड ५. नागरिकाचे लेखी अर्ज ६. मृत्यू घोषणा पत्र	निरंक	३	उप निबंधक	आरोग्य अधिकारी	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी (आरोग्य विभाग)
७०	सोलापूर शहरातील ४० % ते १००% दिव्यांगाना उदनिर्वाह भत्ता देणे	१) अपंग प्रमाणपत्र २) UDID कार्ड ३) बॅक पासबुक ४) रेशन कार्ड ५) आधार कार्ड	निरंक	१ महिना	कार्यालय अधीक्षक	सहा. आयुक्त	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी (आरोग्य विभाग)

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
७१	सोलापूर शहरातील ४० % ते १००% दिव्यांगांना मिळकत करा मध्ये सवलत देणे	१) अंग प्रमाणपत्र २) UDID कार्ड ३) बैंक पासबुक ४) रेशन कार्ड ५) आधार कार्ड ६) टॅक्स पावती	निरंक	१ महिना	कार्यालय अधीक्षक	सहा. आयुक्त	उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी (आरोग्य विभाग)
७२	उद्यान विभागा- कडील टिकिट सिस्टीम	विहिती नमुन्यातील अर्ज	रु १०	१ दिवस	उद्यान अधीक्षक	उपायुक्त	आयुक्त
७३	रोपे मागणी	विहिती नमुन्यातील अर्ज	निशुल्क	३ दिवस	उद्यान अधीक्षक	उपायुक्त	आयुक्त
७४	कार्यक्रमा- साठी पर्यावरण आधारीत प्रदर्शन, आरोग्य शिबिरे, सहली, चित्रकला स्पर्धा इ. करिता बाग उपलब्ध करून देणे	मागणी अर्ज	निशुल्क	७ दिवस	उद्यान अधीक्षक	उपायुक्त	आयुक्त

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
७५	द्वारिद्रय रेषा प्रमाणपत्र देणे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने- अंतर्गत झालेल्या द्वारिद्रयरेषे खालील व्यक्तीचे सर्वेक्षण २००५ आधारीत पात्र व्यक्तींना दाखला दिला जातो.	१. द्वारिद्रय रेषे खालील यादीतील क्रमांक २. विहित नमुन्यातील अर्ज ३. आधार कार्ड ४. रेशन कार्ड ५. मतदान कार्ड ६. मयत असेल तर मयत दाखला.	निरंक	१५ दिवस	समाज विकास अधिकारी	सहा. आयुक्त	उपायुक्त
७६	ओटे गाळे हस्तांतरण	१. करार पत्र २. आधार कार्ड ३. मालमत्ता कराची पावती	रेडिरेकरण नुसार चालू दर	७ दिवस	मंडई अधीक्षक	सहा. आयुक्त	उपायुक्त - १
७७	मोकाट जनावरां- बाबत	१. विहित नमुन्यातील अर्ज २. स्वयंघोषणापत्र ३. आधार कार्ड	१. गाय - ५०००/- २. वासरु - २५००/-	७ दिवस	मंडई अधीक्षक	सहा. आयुक्त	उपायुक्त - १

परिशिष्ट—चालू

१	२	३	४	५	६	७	८
७८	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. आधार कार्ड ३. ओळखपत्र व एक फोटो ४. व्यवसाय ४ चाकी गाडी असलेले फोटो.	रु. ५०००/-	७ दिवस	मंडई अधीक्षक	सहा. आयुक्त	उपायुक्त — १
७९	अग्निशमन दाखल्याचे नूतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. पूर्वीच्या दाखल्याचे छायांकित प्रत ४. लायसन्स एजन्सी यांचे नमुना-बी प्रमाणपत्र ५. लायसन्स एजन्सी यांचे नमुना-एन प्रमाणपत्र	निशुल्क	७ दिवस	सहा. अग्निशमन अधिकारी	मुख्य अग्नि- शमन अधिकारी	सहायक आयुक्त

डॉ. सचिन ओम्बासे भा.प्र.से.,
आयुक्त,
सोलापूर महानगरपालिका.

सोलापूर, १८ जून २०२५.